

राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहनिर्माण
करिता प्रादेशिक कार्यालय प्रमुख घोषित
करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
ग्राम विकास विभाग
शासन निर्णय क्रमांक: इंआयो-२०१५/प्र.क्र.५३१/योजना-१०
बांधकाम भवन, २५ मईबान रोड
फोर्ट, मुंबई-४०० ००१
तारीख: ०४ एप्रिल, २०१६

वाचा-

- १) शासन निर्णय, ग्राम विकास व जलसंधारण विभाग क्रमांक: इंआयो-२०१५/ प्र.क्र.२४०/
योजना-१०, दि.१६ जुलै, २०१५
- २) शासन निर्णय ग्राम विकास व जलसंधारण विभाग क्रमांक इंआयो-२०१५/प्र.क्र.४१३/योजना-
१०, दिनांक १० फेब्रुवारी, २०१६
- ३) शासन निर्णय, वित्त विभाक क्र.विअप्र-२०१३/प्र.क्र.३०/१३/विनियम (भाग-२), दिनांक १७
एप्रिल, २०१५.

प्रस्तावना-

केंद्र शासनाने इंदिरा आवास योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार राज्य शासनाने दिनांक १६ जुलै, २०१५ च्या शासन निर्णयान्वये “राज्य व्यवस्थापन कक्ष-इंदिरा आवास योजना” हा स्वतंत्र कक्ष स्थापन केला आहे.

राज्य शासनाने ग्रामीण गृहनिर्माणासाठी राज्य व्यवस्थापन कक्ष-इंदिरा आवास योजना ची व्याप्ती वाढवून राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहनिर्माण कक्ष दि.१० फेब्रुवारी, २०१६ च्या शासन निर्णयान्वये स्थापन केला आहे.

राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहनिर्माण करिता प्रादेशिक कार्यालय प्रमुख घोषित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय-

राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहनिर्माण करिता संचालक, राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहनिर्माण यांना प्रादेशिक कार्यालय प्रमुख घोषित करण्यात येत आहे.

शासन निर्णय, वित्त विभाग विअप्र-२०१३/प्र.क्र.३०/२०१३/विनियम,भाग-२, दि.१७ एप्रिल, २०१५ मधील भाग पहिला, उप विभाग एक मधील अनुक्रमांक १, नियम क्र.२ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६०४०४१३०४२३२१२० असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(अनिल मा.काळे)
अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.राज्यपाल यांचे सचिव
२. मा.मुख्यमंत्री यांचे सचिव
३. मा.मंत्री (ग्राम विकास) यांचे स्वीय सहायक
४. मा.राज्यमंत्री (ग्राम विकास) यांचे स्वीय सहायक
५. मा.मुख्य सचिव यांचे सह सचिव
६. अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव /सचिव, नियोजन/वित्त/सामाजिक न्याय/ आदिवासी विकास/ गृहनिर्माण विभाग
७. महालेखापाल, (लेखा परिक्षा) व (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१, मुंबई (पाच प्रतींसह)
८. महालेखापाल, (लेखा परिक्षा) व (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-२, नागपूर (पाच प्रतींसह)

९. सर्व विभागीय आयुक्त
१०. सर्व जिल्हाधिकारी
११. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व)
१२. संचालक, राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहनिर्माण, सी.बी.डी.बेलापुर, नवी मुंबई
१३. उप सचिव (वित्त), ग्राम विकास व जलसंधारण विभाग, बांधकाम भवन, मुंबई.
१४. उप आयुक्त (विकास), विभागीय आयुक्त कार्यालय (सर्व)
१५. सर्व प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा
१६. वित्त विभाग (व्यय-१५/विनियम) / (अर्थ-१७) मंत्रालय मुंबई-३२.
१७. अप्पर संचालक, प्रकल्प आखणी व एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम कक्ष, कार्यासन अधिकारी, वित्त-७, वित्त-१, योजना-१, योजना-२, योजना-५ व योजना-७, ग्राम विकास व जलसंधारण विभाग.
१८. निवड नस्ती.